



SW-200

Total No. of Pages : 3

Seat No.	
----------	--

B.A. (Part - III) (Semester - VI) (CBCS)

Examination, April - 2024

ECONOMICS (DSE-E199)

Research Methodology in Economics-II (Special Paper-XV)

Sub. Code : 75834 / 80134

Day and Date : Monday, 01-04-2024

Total Marks : 40

Time : 02.30 p.m. to 04.30 p.m.

- Instruction :**
- 1) All questions are compulsory.
 - 2) Figures to the right indicate full marks.
 - 3) Draw neat diagram wherever necessary.

Q.1) Choose the correct alternative and rewrite the sentence.

[5]

- i) Selection of sample by lottery methods is called
 - a) Simple Random sampling
 - b) Cluster sampling
 - c) Quota sampling
 - d) None of these
- ii) The diagram shows 360 degree is known as
 - a) Pie diagram
 - b) Two dimensional diagram
 - c) Three dimensional diagram
 - d) None of these
- iii) $a = \frac{\Sigma X}{N}$ is a formula of
 - a) Median
 - b) Mode
 - c) Geometrical mean
 - d) Arithmetic mean
- iv) is objective of report writing.
 - a) To increase knowledge
 - b) To make interview
 - c) Making survey
 - d) None of these
- v) The arrangement of data in rows and columns is called
 - a) Frequency distribution
 - b) Cumulative frequency distribution
 - c) Tabulation
 - d) Classification

Q.2) Write a short notes. (Any three)

- Criteria of good sampling
- Classification of data
- Steps of report writing
- Merits of standard deviation
- Concept of interpretation of data

Q.3) Write detail answers of the following questions. (Any two)

[20]

- State the meaning of sampling. Explain the optimum size of sampling.
- Define correlation. Explain the importance of correlation technique.
- What is meant by Graph? Explain the various types of Graph.

मराठी रूपांतर

- सूचना : १. सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
 २. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
 ३. आवश्यक तेथे सुबक आकृती काढा.

प्र.क्र.१. योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा.

[5]

- लॉटरी पद्धतीने नमुना निवडीस म्हणतात.
 अ) साधा यादृच्छिक नमुना ब) क्लस्टर नमुना
 क) कोटा नमुना ड) यापैकी एकही नाही
- 360 अंश दर्शविणारी आकृती म्हणजे होय.
 अ) विभाजित वर्तुळ ब) द्विमिती आकृती
 क) त्रिमिती आकृती ड) यापैकी एकही नाही

iii) $a = \frac{\Sigma X}{N}$ हे सूत्र चे आहे.

- मध्यमा ब) बहुलक
- भूमिती मध्य ड) गणिती मध्य

iv) अहवाल लेखनाचे हे उद्दिष्ट असते.

- अ) ज्ञानात भर टाकणे ब) मुलाखत घेणे
क) सर्वेक्षण करणे ड) यापैकी एकही नाही

v) आकडेवारीस स्तंभ व पंक्तीमध्ये एखाद्या क्रमबद्ध करण्याच्या व्यवस्थेस म्हणतात.

- अ) वारंवारता वितरण ब) संचयी वारंवारता वितरण
क) सारणीकरण ड) वर्गीकरण

प्र.क्र.२.टिपा लिहा. (कोणत्याही तीन)

[15]

- अ) चांगल्या नमुना निवडीचे निकष
ब) आकडेवारीचे वर्गीकरण
क) अहवाल लेखनाचे टप्पे
ड) प्रमाण विचलनाचे फायदे
इ) तथ्य निर्वचनाची संकल्पना



प्र.क्र.३.खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणत्याही दोन)

[20]

- अ) नमुना निवड पद्धतीचा अर्थ सांगा. नमुना निवडीचे इष्टतम आकारमान स्पष्ट करा.
ब) सहसंबंधाची व्याख्या द्या. सहसंबंधाचे महत्त्व स्पष्ट करा.
क) आलेख म्हणजे काय? आलेखाचे प्रकार विशद करा.